

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर  
अंतर्गत अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान  
महाविद्यालय स्थापन करण्याबाबत .

**महाराष्ट्र शासन**

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्रमांक - कृपपदुम-३००२३/३९/२०१७/पदुम २ (६५३९७४)  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२  
दिनांक :- २९ मार्च, २०२५

- संदर्भ :-**
- १) कृषी व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. मपवि २०१७/प्र.क्र.५८/म्हापसू,  
दिनांक ०८ मार्च, २०१९
  - २) कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे जा.क्र. मपमविवि/  
कुस/ मविम-मोर्शी/८९२/२०२२, दिनांक २९ सप्टेंबर, २०२२
  - ३) कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे जा.क्र. मपमविवि/  
मविम-मोर्शी/१८४७/२०२३, दिनांक ०४ जानेवारी, २०२४
  - ४) कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे जा.क्र. मपमविवि/  
मविम-मोर्शी/९१०/२०२४, दिनांक ०७ ऑगस्ट, २०२४
  - ५) उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक २९ जानेवारी, २०२५ रोजीचे बैठकीचे इतीवृत्त

**प्रस्तावना :-**

कृषी व पदुम विभाग शासन निर्णय दिनांक ०८ मार्च, २०१९ नुसार मौजे पार्डी, ता. मोर्शी, जि.  
अमरावती येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

२. तथापि, राज्यात उद्दलेली कोविड महामारीची परिस्थिती व इतर अपरिहार्य कारणांमुळे सदर  
महाविद्यालय अद्याप सुरु होवु शकले नाही. त्यास अनुसरुन कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान  
विद्यापीठ, नागपूर यांनी संदर्भाधीन क्र. २ व ३ येथील दिनांक २९ सप्टेंबर, २०२२ आणि दिनांक ०४  
जानेवारी, २०२४ रोजीच्या पत्रान्वये दिनांक ०८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये अमरावती येथे नवीन  
मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरु करणेबाबत मंजूर केलेल्या विविध बाबींमध्ये मध्ये सुधारणा करण्याचे  
प्रस्तावित केले होते. त्याअनुषंगाने विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ रोजी  
झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीत, तसेच पद निर्मातीबाबत दि २९ जानेवारी, २०२५ रोजीच्या झालेल्या  
उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान  
महाविद्यालय स्थापन करण्याबाबतच्या दिनांक ०८ मार्च, २०१९ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात  
येवून खालील प्रमाणे निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

३. अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन मत्स्य विज्ञान  
महाविद्यालय सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर  
महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामासाठी मोर्शी शहरातील उर्ध्व वर्धा पाटबंधारे वसाहतीतील सर्वे नं.

२१३/४ मधील ०.६१ आर व सर्वे नं. २१४/०१ मधील ३.४७ हे. आर अशी एकूण ४.०८ हे. आर जागा आणि विद्यार्थ्यांच्या प्रात्येक्षिकांसाठी राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभाग, जि. अमरावती अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्र, सिंभोरा, ता. मोर्शी, जि. अमरावती यांची ३३ हेक्टर एवढी जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना विनामुल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. सदर मत्स्य महाविद्यालयासाठी परिशिष्ट "अ" मध्ये दर्शविल्याप्रमाणे शिक्षक संवर्गातील ३९ पदे आणि शिक्षकेतर संवर्गातील १५ पदे असे एकूण ५४ पदे निर्माण करण्याबाबत, तसेच शिक्षकेतर संवर्गातील ६२ सेवा बाहययंत्रणेमार्फत वर्षनिहाय टप्प्या टप्प्याने घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५. सदर पदवी मत्स्य महाविद्यालयासाठी पुढील ५ वर्षासाठी मनुष्यबळासाठी रु.२९४८.६४ लक्ष आणि कार्यालयीन खर्चासाठी रु. २००.०० लक्ष अशा एकूण रु ३१४८.६४ लक्ष एवढ्या आवर्ती खर्चास परिच्छेद क्र. ६ मधील तक्त्यातील अ.क्र. १ व २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.

६. तसेच सोबत जोडलेल्या परिशिष्ट "ब" मध्ये दर्शविल्याप्रमाणे बांधकाम व फर्निचरकरीता रु.१६५८९.०० लक्ष, उपकरणे खरेदीसाठी रु. ४७५.०० लक्ष आणि वाहन खरेदीसाठी रु. ५०.०० लक्ष अशा एकूण रु १७१०६.०० लक्ष एवढ्या अनावर्ती खर्चास खालील तक्त्यातील अ.क्र. ३ ते ५ मध्ये दर्शविल्या प्रमाणे टप्प्या टप्प्याने खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र	विवरण	पुढील पाच वर्षात वित्तीय तरतूदीची आवश्यकता					एकूण (रु लाखात)
		१ वर्ष	२ वर्ष	३ वर्ष	४ वर्ष	५ वर्ष	
१	मनुष्यबळ	०.००	४०८.३७	६००.८७	८३८.२०	११०१.२०	२९४८.६४
२	कार्यालयीन खर्च	०.००	५०.००	५०.००	५०.००	५०.००	२००.००
३	बांधकाम तथा फर्निचर	३३१६.२०	३३१६.२०	३३१६.२०	३३१६.२०	३३१६.२०	१६५८९.००
४	उपकरणे	०.००	१२५.००	१२५.००	१२५.०	१००.००	४७५.००
५	वाहन	०.००	३०.००	२०.००	निरंक	निरंक	५०.००
	<b>एकूण</b>	<b>३३१६.२०</b>	<b>३९२९.५७</b>	<b>४११२.०७</b>	<b>४३२९.४०</b>	<b>४५६७.४०</b>	<b>२०२५४.६४</b>

७. सदर महाविद्यालयासाठी पुढील ५ वर्षांच्या कालावधीत अतिरिक्त नियतव्यय व त्यानुसार विहित मार्गाने तरतूद उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

८. सदर महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनपोटी व कार्यालयीन खर्चासाठीचा अनिवार्य खर्च "मागणी क्रमांक डी - ४, २४०३ पशुसंवर्धन, १०९ विस्तार व प्रशिक्षण (००)(०९) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना (२४०३ २१४३) अनिवार्य, ३६-सहायक अनुदाने (वेतन व भत्ते) व ३१-सहायक अनुदाने (वेतनेत्तर)" या लेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

९. तसेच बांधकाम, उपकरणे व इतर अनुषंगीक बाबींच्या खरेदीसाठीचा खर्च कार्यक्रम खर्च “मागणी क्रमांक डी -४, (२४०३) पशुसंवर्धन, १०९ विस्तार व प्रशिक्षण, (००) (१९) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना, (२४०३ २०१२) कार्यक्रम, ३१-सहायक अनुदान (वेतनेत्तर)” या लेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. सदर बाबीसाठी अतिरिक्त नियतव्यय प्राप्त करुन, अर्थसंकल्पीत करुन त्या निधीमधून सदर खर्च भागविण्यात यावा.

१०. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र. १९०/२०२५/व्यय२, दि. १९/०३/२०२५, अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०३२९१२०२३६४६०९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(नि.भा. मराळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
३. मा. विरोधी पक्ष नेता, विधान सभा, विधान भवन, मुंबई
४. मा. विरोधी पक्ष नेता, विधान परिषद, विधान भवन, मुंबई
५. आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. आयुक्त, मत्स्य विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. महालेखापाल महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा) / (लेखा अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
८. कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर.
९. नियंत्रक (वित्त व लेखा), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर.
१०. वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर,
११. लेखा अधिकारी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर,
१२. वित्त विभाग, व्यय -२ / अर्थसंकल्प -१५, मंत्रालय, मुंबई ३२,
१३. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
१४. निवडनस्ती (पदुम २)

**परिशिष्ट - अ**  
**शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील निर्माण करावयाची पदे**

अ. क्र	पदनाम /तपशील	वेतनश्रेणी	निर्माण करावयाच्या पदांची संख्या					एकूण
			प्रथम	दुसरे	तिसरे	चौथे	पाचवे	
	<b>शिक्षक संवर्गातील पदे</b>							
	<b>गट- अ</b>							
१	सहयोगी अधिष्ठाता (Dean)	Level १४ - रु. १४४२००-२१८२००	०	१	०	०	०	१
२	प्राध्यापक (Professor)	Level १४ रु. १४४२००-२१८२००	०	१	०	४	२	७
३	सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)	Level १३A रु. १३१४००-२१७१००	०	७	१	०	३	११
४	सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)	Level १० रु. ५७७००-१८२४००	०	७	७	४	२	२०
	<b>शिक्षक संवर्गातील एकूण</b>		<b>०</b>	<b>१६</b>	<b>८</b>	<b>८</b>	<b>७</b>	<b>३९</b>
	<b>शिक्षकेत्तर संवर्गातील पदे</b>							
	<b>गट- ब</b>							
५	सहाय्यक कुलसचिव (Assistant Registrar /Administrative Officer)	एस- १६ रु. ४४९००-१४२४००	०	१	०	०	०	१
६	अधिक्षक (Section Officer / Superintendent)	एस- १५ रु. ४१८००-१३२३००	०	०	१	०	०	१
७	प्रक्षेत्र व्यवस्थापक (Farm Manager)	एस- १५, रु. ४१८००-१३२३००	०	१	०	०	०	१
८	कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)	एस-१४, रु. ३८६००-१२२८००	०	१	०	०	०	१
	<b>गट- क</b>							
९	प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician @ Central Lab)	एस- ८, रु. २५५००-८११००	०	१	०	०	०	१
१०	सहाय्यक (Assistant)	एस-७, रु. २१७००-६९१००	०	१	०	०	०	१
११	प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant/ Attendant)	एस -७, रु. २१७००-६९१००	०	१	१	१	२	५
१२	लिपीक नि टंकलेखक (Clerk)	एस-६- रु. १९९००-६३२००	०	०	३	०	०	३
१३	वाहन चालक (Driver)	एस-६- रु. १९९००-६३२००	०	१	०	०	०	१
	<b>शिक्षकेत्तर संवर्गातील एकूण</b>		<b>०</b>	<b>७</b>	<b>५</b>	<b>१</b>	<b>२</b>	<b>१५</b>
	<b>एकूण</b>		<b>०</b>	<b>२३</b>	<b>१३</b>	<b>९</b>	<b>९</b>	<b>५४</b>

एकत्रित वेतनावर शिक्षकेत्तर संवर्गातील बाहययंत्रणेमार्फत घ्यावयाच्या सेवा

अ.क्र.	तपशील/ पदनाम	निर्माण करावयाच्या पदांची संख्या					
		प्रथम	दुसरे	तिसरे	चौथे	पाचवे	एकूण
<b>Laboratory Staff</b>							
१	सहाय्यक Assistant	०	२	०	०	०	२
२	लिपीक नि टंकलेखक Clerk	०	०	२	०	०	२
३	प्रयोगशाळा सहाय्यक Lab Assistant	०	२	२	०	१	५
<b>Administrative and Supporting Staff</b>							
४	ग्रंथालय सहाय्यक Assistant Librarian	०	१	०	०	०	१
५	वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)	०	१	०	०	०	१
६	अधिक्षक (Section Officer / Superintendent)	०	१	०	०	०	१
७	प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians @ Central Lab)	०	०	०	१	०	१
८	ग्रंथालय लिपीक (Library Clerk)	०	१	०	०	०	१
९	सहाय्यक (Assistant)	०	०	०	०	१	१
१०	संगणक सहाय्यक (Computer Assistant@ Central Lab)	०	०	०	०	१	१
११	प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant @ Central Lab)	०	०	१	०	०	१
१२	वाहनचालक (Driver)	०	०	१	०	०	१
१३	लिपीक नि टंकलेखक (Clerk cum Typist)	०	१	१	०	०	२
<b>Multitasking Staff</b>							
१४	परिचर (Attendant/ Messenger)	०	१	२	२	०	५
१५	शिपाई (Peon)	०	१	१	१	१	४
१६	स्वच्छक (Sweeper)	०	१	०	१	०	२
१७	प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant @ Central Lab)	०	१	०	१	०	२
१८	ग्रंथालय परिचर (Library Attendant)	०	०	१	१	०	२
१९	क्षेत्र परिचर (Field Attendant)	०	१	०	१	०	२
२०	मत्स्य (Field Staff/ Fisherman)	०	२	३	२	३	१०
२१	सुरक्षारक्षक (Security Guard)	०	१५	०	०	०	१५
<b>एकूण</b>		०	३१	१४	१०	७	६२

परिशिष्ट - ब  
बांधकामावरील खर्च

अ.क्र.	तपशील	संख्या	क्षेत्रफळ (चौ.मी.)	एकुण खर्च (लाखात)
<b>(अ) अत्यावश्यक बाबी</b>				
१	प्रशासकीय / शैक्षणिक इमारत (तळ मजला + २)	१	९६८६.०३	३१२४.५४
२	मुलांच्या वसतीगृहाची इमारत (तळ मजला + १)	१	४०६०.००	१३३०.०६
३	मुलींच्या वसतीगृहाची इमारत (तळ मजला + १)	१	४०६०.००	१३३०.०६
४	उपहारगृह	१	२२५.७१	८५.०३
५	सभागृह (तळ मजला + २)	१	१९६८.३२	६७२.९७
६	सहयोगी अधिष्ठाता निवासस्थान	१	१७५.०१	६५.५२
७	कर्मचारी निवासस्थान - टाईप-४ (तळ मजला + १)	२	२९६.८६	९६.३३
८	कर्मचारी निवासस्थान - टाईप-३ (तळ मजला + १) (मोर्शी येथे - २ व सिमोरा येथे -४ निवासस्थान)	६	४२७.२०	१३८.६२
९	कर्मचारी निवासस्थान - टाईप-२ (तळ मजला + १)	२	२९५.४४	८४.५२
१०	विश्रामगृह (तळ मजला + १)	१	६५७.६७	२१६.४१
११	अंतर्गत क्रिडा संकुल (Indoor Sport Hall)	१	८१४.४३	३१०.००
१२	व्यायामशाळा (Gym)	१	१६८.९१	६४.२९
१३	प्रयोगशाळा इमारत (Farm Block)	१	१४००.००	४४१.००
१४	प्रक्षेत्र शैक्षणिक संकुल (Field Educational Complex)(तळ मजला + १)	१	१०३३.६०	८३४१.१९
<b>एकुण (अ)</b>				<b>८३४१.१९</b>
१५	फर्निचर		१५६९२.१४	<b>७८४.६१</b>
१६	पाणी पुरवठा व स्वच्छता कार्य (एकूणच्या ५%)			४१७.०६
<b>अ) विद्युतीकरण</b>				
	अंतर्गत (एकूणच्या ५%)			४१७.०५
	बाहयस्त्र (बाहेरील) (एकूणच्या ६%)			५००.४७
	अग्नीरोधक (एकूणच्या २%)			१६६.८२
<b>(ब) संकीर्ण स्थापत्य बाबी (Miscellaneous Civil Items)</b>				<b>१०५९.०१</b>
	(१) सुरक्षा भिंत आणि गेट (२) अंतर्गत रस्ता / मार्ग (३) सी.डी. कामे आणि सी.सी. ड्रेन (४) जागेचा विकास - (Land Development) (५) Dismantaling (६) उद्यान / बाग - (Landscaping/Gardening) (७) हॅचरी आणि मत्स्य तळे नुतनीकरण (Hatchery & Fish Pond Renovation)			
<b>(क) पर्यायी बाबी (Optional Items)</b>				<b>३०५.२९</b>
	(१) Underground water tank for Rain water Harvesting (२) मुख्य पाणी साठवणूक टाकी, पंप हाऊस (३) बाहय प्रसाधनगृहे (४) कचरा संकलन / इतर तरतुदी (५) Soil investigation (६) Underground Rain Water Harvesting (७) Pinth Protection			

(८) Parking Sheds <b>Other electric Items</b> (१) जनरेटर (एकूणच्या ०.४०%) (२) एम.एस.ई.बी. पुरवठा शुल्क (एकूणच्या ०.३०%) (३) सौर ऊर्जा प्रणाली (एकूणच्या ०.३५%) (४) लिफ्ट (Lift) (एकूणच्या ०.४०%) (५) वातानुकूलित यंत्र (Airconditioning) (एकूणच्या ०.२०%) (६) रोहीत्र (Transformer) (एकूणच्या ०.३५%) (७) सीसीटीव्ही (CCTV) (एकूणच्या ०.२८%) (८) इंटरनेट आणि लॉ सुविधा (एकूणच्या ०.१८%) (Internet and LAN Facility)				
<b>प्रकल्प किंमत (अ+ब+क)</b>				<b>११९९१.५१</b>
<b>(ड) इतर तरतुद (Other Provisions)</b>				
(१) आकस्मिक खर्च (प्रकल्प किंमतीच्या ४.०%)				४२५.०९
(२) हरीत इमारत संकल्पना (एकूणच्या ५.०%)				४१७.०६
(३) दरवाढ (प्रकल्प किंमतीच्या १०.०%)				२१५८.४७
(४) जी.एस.टी. (प्रकल्प किंमतीच्या १२.०%)				११९९.१५
(५) पीएमसी शुल्क (प्रकल्प किंमतीच्या ३.५०%)				२३९.८३
				<b>१४९.८९</b>
			<b>एकूण इतर तरतुद</b>	<b>४५८९.४९</b>
			<b>एकूण बांधकाम खर्च (प्रकल्प किंमत + एकूण इतर तरतुद)</b>	<b>१६५८१.००</b>
			<b>म्हणजे</b>	<b>१६५.८१ कोटी</b>